

माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी सन २०२१-२२  
या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी  
वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
महिला व बाल विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: एबावि-२०२१/प्र.क्र.१७५/का.६  
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : -१७ नोव्हेंबर, २०२१

- वाचा :-** १) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.भाग्यश्री-२०१७/प्र.क्र.१०७/का.६, दि.०१.०८.२०१७.  
२) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.अर्थसं-२०२१/प्र.क्र.४८/ अर्थ-३, दि.२४.०६.२०२१.  
३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.अर्थसं-२०२१/प्र.क्र.४८/ अर्थ-३, दि.१४.१०.२०२१.

**शासन निर्णय :-**

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे ,  
मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी वाचा क्र.१ येथील दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये  
सुधारित माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आलेली आहे .

२. सदर शासन निर्णयान्वये माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात खालील  
विवरणपत्रातील रकाना क्रमांक-१ मधील प्रधान लेखाशीर्ष/उपशीर्ष/उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक-३ मध्ये नमूद  
अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक-५ मध्ये दर्शविल्यानुसार एकुण रुपये ८५०.०० लाख एवढा निधी  
वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

(रुपये लाखात)				
अ.क्र.	प्रधान/ लेखाशीर्ष / संगणक संकेतांक/ उद्दिष्ट	अर्थसंकल्पीय अंदाज २०२१-२२	यापूर्वी वितरीत तरतूद	प्रस्तावित वितरण
१	२	३	४	५
१	२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, १०३ महिला कल्याण, (२५), मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना. (२५)(०४) माझी कन्या भाग्यश्री योजना (सर्वसाधारण गट) (कार्यक्रम) (२२३५ बी ९३३), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)	१७००.००	--	८५०.००
<b>एकूण</b>		<b>१७००.००</b>	<b>--</b>	<b>८५०.००</b>

३. सदर शासन निर्णय वाचा क्र. ३ येथील वित्त विभागाच्या दिनांक १४.१०.२०२१ रोजीच्या शासन  
निर्णयामधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर  
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१११७१२२८००४२३० असा आहे. हा आदेश  
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( महेश वरुडकर )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर.

- २) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ३) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई
- ४) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ५) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई.
- ६) सर्व जिल्हाधिकारी
- ७) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)
- ८) सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास ) (जिल्हा परिषद)
- ९) सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी ( ग्रामीण/नागरी/आदिवासी) प्रकल्प
- १०) वित्त विभाग (व्यय/६ ,अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई.
- ११) नियोजन विभाग (का.१४७२), मंत्रालय, मुंबई.
- १२) कक्ष अधिकारी (का-४), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
त्यांना कळविण्यात येते की, त्यांनी BDS प्रणालीवर निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना वितरीत करावा.
- १३) निवड नस्ती -का-६.